

सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षापासून नवीन
महाविद्यालये (पारंपारिक व व्यावसायिक),
विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय व वाढीव
तुकड्यांना मंजूरी देण्यासाठी अर्ज मागविण्याची
कार्यपध्दती

**महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग**

शासन निर्णय क्रमांक एनजीसी २०१०/(१९३/१०)/ मशि ४
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ३० ऑक्टोबर, २०१०

वाचा : शासन निर्णय क्र. एनजीसी २००८/ (३०१/०९)/ मशि ४, दिनांक २५ सप्टेंबर, २००९

राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी व इतर अनुषंगिक बाबींसाठी महाराष्ट्र शासनाने " महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ " अंमलात आणलेला आहे. तथापि, गेल्या काही कालावधीपासून विद्यापीठे व त्यांच्या अधिनस्त महाविद्यालयांकडून शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता यासाठी बदलत्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींकडे अधिक लक्ष पुरविणे गरजेचे आहे. मा. राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५/११/२००८ रोजी झालेल्या जे.बी.व्ही.सी. च्या बैठकीत सुध्दा याबाबत योग्य ती पाऊले उचलण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नवीन महाविद्यालये (पारंपारिक व व्यावसायिक), विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय व वाढीव तुकड्या मंजूरीसाठी संख्या निश्चित करणे व त्याअनुषंगाने अर्ज मागविण्याच्या कार्यपध्दतीबाबत दिनांक २५ सप्टेंबर, २००९ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

२. सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालये (पारंपारिक व व्यावसायिक), विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय व वाढीव तुकड्या मंजूरीसाठी अर्ज मागविण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

१. सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालयांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजूरी देण्यासाठी पुढे विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
- १.१ विद्यापीठांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उच्च शिक्षणाच्या सुविधांचे सर्वत्र समान वाटप होण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ८२ (१) मधील तरतूदीनुसार एक सम्यक योजना (Perspective Plan) तयार करावी.
- १.२ सदर सम्यक योजना राज्य उच्च शिक्षण परिषदेकडून मान्य करून घ्यावी.
- १.३ सम्यक योजनेस अनुसरून विद्यापीठांनी नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी वार्षिक योजना तयार करावी.
- १.४ वार्षिक योजनेत समावेश असलेल्या ठिकाणांसाठीच नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव मागविण्यात व स्विकारण्यात यावेत.

१.५ नवीन महाविद्यालय सुरु करण्यास इच्छुक संस्थांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ च्या कलम ८२ (३) मधील तरतूदीनुसार ह्या सोबतच्या परिशिष्ट 'अ' मधील अर्जाच्या नमुन्यात संबंधित विद्यापीठाकडे अर्ज दाखल करावेत. त्यासोबत परिशिष्ट 'ब' मध्ये नमूद केलेली कागदपत्रे जोडण्यात यावीत.

१.६ विद्यापीठांनी विहित नमुन्यात अर्ज स्विकारावेत. अर्जात भरण्यात आलेली माहिती व त्यासोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी एक तपशिलसूची तयार करून त्याप्रमाणे आवश्यक बाबींची पूर्तता करणारेच अर्ज स्विकारावेत.

१.७ विद्यापीठांकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्याकरीता आवश्यक तेवढ्या छाननी समित्या विद्यापीठांचे कुलगुरु नियुक्त करतील.

१.८ प्राप्त अर्जांची व कागदपत्रांची पडताळणी सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट 'ब' मध्ये नमूद करण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या सूचीनुसार करून पडताळणी समिती त्यांचा अहवाल १५ नोव्हेंबर पर्यंत कुलगुरुंना सादर करतील.

१.९ ज्या संस्थेच्या प्रस्तावात किंवा कागदपत्राच्या त्रुटी आढळून आल्यास त्या संस्थेस / अर्जदारास २० नोव्हेंबर पर्यंत त्रुटी कळविण्यात येतील.

१.१० त्रुटी कळविण्यात आलेल्या संस्थांनी ३० नोव्हेंबर पर्यंत विद्यापीठाकडे त्रुटीची पूर्तता करणे आवश्यक राहिल.

१.११ त्रुटीची पूर्तता झालेल्या अर्जांची छाननी समितीकडून छाननी करून त्यासहित छाननीत पात्र झालेल्या अर्जांसह अहवाल १५ डिसेंबर पर्यंत संचालक, बी.सी.यु.डी. यांना सादर करण्यात येईल.

१.१२ संबंधित विद्यापीठांचे कुलगुरु विद्यापीठ स्तरावर आवश्यक तेवढ्या तज्ञ समिती गठीत करतील. सदर तज्ञ समितीमध्ये छाननी समितीच्या सदस्यांचा अंतर्भाव असणार नाही. सदर तज्ञ समितीने १५ जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष भेटी देवून नवीन महाविद्यालयांसाठी संबंधित संस्थांची सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट 'क' मध्ये विहित करण्यात आलेल्या सूचीनुसार तयारी आहे किंवा कसे याबाबत परिक्षण करून त्यांचा अहवाल १५ फेब्रुवारी पर्यंत संचालक, बी.सी.यु.डी. मार्फत कुलगुरुंना सादर करण्यात येईल. सदर पायाभूत सोयीसुविधा पूर्ण न करणा-या संस्थांची शिफारस विद्यापीठ करणार नाही. तथापि, ज्या जिल्हयांमध्ये महाविद्यालयीन शिक्षणात ढोबळ पटसंख्या प्रमाण (Gross enrollment Ratio) राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. अशा जिल्हयांच्या बाबतीत, तसेच नक्षलग्रस्त, आदिवासी, डोंगराळ/ दुर्गम भागातील महाविद्यालयांच्या बाबतीत परिशिष्ट 'क' मधील अनुक्रमांक ४, ६, ७, ८, १०, ११, १२ व १३ येथील सुविधा काही प्रमाणात असल्या तरी त्यांची शिफारस करता येईल.

१. १३. कुलगुरुंकडून संबंधित पात्र संस्थांना २५ फेब्रुवारी पर्यंत पात्रता व अपात्रता कळविण्यात येईल.

१. १४. सदर पात्रता ही एक वर्षासाठी वैध राहिल.

१. १५. अपात्रता कळविलेल्या संस्था १५ मार्च पर्यंत त्याविरुद्ध विद्यापीठाकडे अपिल दाखल करू शकतील. सदर अपिलावर (गरजेनुसार तज्ञ समिती पाठवून अहवाल घेऊन) १५ एप्रिल पर्यंत कुलगुरु निर्णय देतील.

१. १६. सर्व पात्र अर्जदार संस्थांचे अर्ज मंजूरीच्या शिफारशीसह विद्यापीठाकडून शासनाकडे दिनांक १ मे पर्यंत सादर करण्यात येतील.

१. १७. विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर शासनाकडून १५ जून पर्यंत परवानगी कळविण्यात येईल.

२. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ८२ (४) मध्ये विद्यापीठाने शिफारशीसह प्रस्ताव शासनास सादर करण्याचा दिनांक डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस अशी तरतूद आहे. सदर कलमामध्ये आवश्यक ती सुधारणा स्वतंत्रपणे करण्यात येत आहे.

३. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ८२ (५) मधील दुसऱ्या परंतुकामध्ये नवीन महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्याची तारीख १५ जूलै अशी आहे ती १५ जून अशी करण्याची सुधारणा स्वतंत्रपणे करण्यात येत आहे.

४. सर्व विद्यापीठांनी पाच वर्षांचा बृहत आराखडा करावा. त्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणात ढोबळ पटसंख्या प्रमाण (जीईआर) राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे असे जिल्हे, नक्षलप्रस्त, आदिवासी, डोंगराळ/दुर्गम भागासाठी सर्वोच्च प्राथम्य द्यावे व त्या प्राथम्यक्रमानुसार व तदनंतर सर्वसाधारण याप्रमाणे त्या त्या शैक्षणिक वर्षासाठी विशिष्ट एवढीच महाविद्यालये (व्यावसायिक (AICTE व NCTE मंजूरी देत असलेले अभ्यासक्रम सोडून सर्व) व पारंपारिक) मंजूरीच्या प्रस्तावांची शिफारस करावी.

५. नवीन विद्याशाखा व नवीन पाठ्यक्रम सुरु करण्यासंबंधीच्या परवानगीच्या अर्जासंबंधीही जरी मूळ महाविद्यालये मंजूर असली तरी वरील १.१ ते १.१७ प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

६. नवीन विषय व वाढीव तुकड्या मंजूरीच्या संदर्भात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा कलम ८३ (५) अन्वये परवागीची कार्यपध्दती राज्य शासनाने विहित करायची असून ती वरील ५ प्रमाणे विहित करण्यात येत आहे.

७. ज्या संस्था, वरीलप्रमाणे नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय व वाढीव तुकड्या मंजूरीसाठी अर्ज सादर करतील व ज्यांची यापूर्वीच महाविद्यालये अस्तित्वात आहेत, त्यांचेबाबतीत पुढील पूर्तता नसलेल्या संस्थांचे अर्ज शासनाकडे शिफारस करू नयेत.

७.१. पात्र महाविद्यालयाचे बाबतीत नॅक/ एनबीए कडून मानांकन व मूल्यांकन तसेच पुनर्मानांकन करून घेतले नसेल तर ;

७.२. ज्या संस्थांच्या महाविद्यालयातील प्राचार्यांसहित सर्व अध्यापकांची पदे अर्हताधारक व पात्र उमेदवारामधून नियमितरित्या भरलेली नसतील तर.


८. वरील परि. १.७ मध्ये विहित केलेली पडताळणी समिती व परि. १.१२ मध्ये विहित केलेली तज्ञ समिती यांची संख्या ती ती विद्यापीठे त्या त्या वर्षी सुरु करावयाच्या महाविद्यालय (पारंपारिक व व्यावसायिक), विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय व तुकडी वाढ यांची व्याप्ती विचारात घेवून ठरवतील व विहित केलेल्या वेळापत्रकात काम होईल याची खातरजमा करतील.

९. विद्यापीठांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविताना त्यात नवीन पारंपारिक / व्यावसायिक महाविद्यालये, अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात अतिरिक्त विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय व वाढीव तुकड्या असे वर्गीकरण केलेले असेल.

१०. प्रस्ताव मागवितांना ते फक्त DVB-TTSurekh या फॉन्टमध्येच घेतले जावेत व त्याच फॉन्ट मध्ये शासनास सादर करावेत.

हे आदेश, राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१०११०४१४४८४०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.


(सुरेशिव शिवदास)
सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सर्व विभागीय सहसंचालक, महाराष्ट्र राज्य

सर्व कुलसचिव, अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य

मशि / विशि लील सर्व कार्यासने, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई

निवडनस्ती मशि ४

परिशिष्ट 'अ'

अर्जाचा नमुना

१.	संस्थेचे नांव व पूर्ण पत्ता: (दूरध्वनी क्रमांकासह)				
२.	प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव आणि पूर्ण पत्ता:				
३.	महाविद्यालय जेथे सुरु करावयाचे आहे त्या ठिकाणाची लोकसंख्या:				
४.	प्रस्तावित महाविद्यालय सुरु करावयाचे सत्र:				
५.	अस्तीत्वात असलेल्या महाविद्यालयात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय, वाढीव तुकड्या सुरु करायचे असल्यास त्याचा तपशील		✓	विषय	विद्यार्थी संख्या
		विद्याशाखा			
		अभ्यासक्रम			
		विषय			
		तुकड्या			
६.	आवेदन शुल्क रुपये -----/-, धनाकर्ष क्र. ----- दिनांक ----- बँकेचे नांव ----- (धनाकर्ष कुलसचिव, ----- विद्यापीठ, यांचे नावे असावा.)				
७.	महाविद्यालय सुरु करावयाच्या अभ्यासक्रमाचा तपशील				
	अ.क्र.	शाखा	अभ्यासक्रम	अध्यापनाचे माध्यम	अध्यापनाचे विषय
८.	संस्थेच्या पंजीयनाचा क्रमांक		व दिनांक		
९.	संस्थेच्या संविधानात शैक्षणिक बाबीसंबंधी तरतूद असल्यास त्या तरतूदीच्या कलम क्र. व तदनुसार नवीन महाविद्यालय, विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय, वाढीव तुकडी सुरु करण्यासंबंधीचा संस्थेचा ठराव क्र. ----- व दिनांक -----				
१०.	(अ) प्रस्तावित महाविद्यालय सुरु करणार असलेले विद्याशाखा, अभ्यासक्रम व विषय हे प्रस्तावित महाविद्यालयाच्या १५ कि.मी. परिसरातील इतर महाविद्यालयात शिकवीले जात असल्यास त्या महाविद्यालयांच्या नावासह तपशील: ----- ----- (जागा कमी पडल्यास स्वतंत्र वेगळ्या कागदावर पुरविण्यात यावी.)				
११.	आपण सुरु करणार असलेल्या विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय, वाढीव तुकड्यामुळे व उल्लेखित परिसरातील इतर महाविद्यालयांशी अवास्तव स्पर्धा निर्माण होईल काय?----- -----				

१२.	निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेशच्छुक विद्यार्थ्यांची अंदाजित संख्या				
	कला	वाणिज्य	विज्ञान	विधी	इतर
१३.	१५ कि.मी. परिसरातील अस्तित्वात असलेल्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची मागिल तीन वर्षांची पुढील संदर्भात माहिती द्यावी.				
	अ.क्र.	शाळेचे / कनिष्ठ महाविद्यालयाचे नांव व पत्ता	वर्ष	उच्च माध्यमिक परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या	उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
१४.	कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय ज्या ठिकाणी उघडावयाचे आहे ते ठिकाण १२ वी च्या परिक्षेचे केंद्र आहे काय ? -----				
१५.	केंद्र असल्यास तेथून १२ वी च्या मार्च व ऑक्टोबरच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कला, वाणिज्य, विज्ञान शाखा निहाय संख्या-----				
१६.	अ) संस्थेद्वारा चालविल्या जाणा-या शाळा व महाविद्यालये यांचा तपशील ----- ब) सदर शाळा व महाविद्यालयांची मान्य प्रवेश क्षमता, प्रत्यक्ष प्रवेशित व परिक्षेस बसलेले विद्यार्थी-----				
१७.	अ) महाविद्यालयासाठी वापरल्या जावयाच्या इमारतीच्या खोल्यांची संख्या व आकार-----ब) सदर इमारत खोल्यामध्ये सध्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा इतर अभ्यासक्रमाचे वर्ग भरतात काय? ----- असल्यास त्याचा तपशील -----				
१८.	अर्ज केलेल्या वर्षातील ३१ मार्च ला असलेली संस्थेची आर्थिक स्थिती:- (अ) स्थावर मालमत्ता----- (ब) जंगम मालमत्ता ----- (क) बँकेतील रोख----- (ड) बँकेचे वा इतर कर्ज -----				
१९.	वरील उल्लेखित बाबींशिवाय महाविद्यालयाच्या आकस्मिक व अनाकस्मिक खर्चासाठी करण्यात येणा-या आर्थिक तरतूदीचा तपशील:----- -----				

मुळ सही (शिकव्याची नाही)
अध्यक्ष
(संस्थेचे नाव व पूर्ण पत्ता)

मुळ सही (शिकव्याची नाही)
सचिव
(संस्थेचे नाव व पूर्ण पत्ता)

अ.क्र.	संस्थेचे नांव व पूर्ण पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव व विद्याशाखा	विद्यापीठाच्या बृहत आराखड्यातील विवक्षित ठिकाण	विद्यापीठाने केल्या शिफारस	संस्थेने महाविद्यालयासाठी आवश्यक विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीन केलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत काय ? असल्यास त्याचा तपशिल	संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे	ज्या महाविद्यालय मागिले आहे तिथे किती महाविद्यालय आहेत व तालुक्यातील महाविद्यालयावर विपरीत परिमाण होईल किंवा कसे	तालुक्यामध्ये अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांची नावे व महाविद्यालयांमधील अंतर	तालुक्यामध्ये अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांतील शिकविल्या जाणा-या विद्याशाखा व त्यातील विद्यार्थी संख्या	तालुक्यामध्ये अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमधील शिकविल्या जाणा-या विषयांचे गट (व्यावसायिक अभ्यासक्रमांचो स्वतंत्र माहिती द्यावी)	गटनिहाय विद्यार्थी संख्या (व्यावसायिक अभ्यासक्रमांची स्वतंत्र माहिती द्यावी)	तालुक्यामध्ये महाविद्यालयां शब्दांमधून १२ वी उर्तीपणे झालेल्या विद्याशाखांनहाय विद्यार्थ्यांची संख्या	मागिल वर्षी विद्यार्थी प्रवेशापासून वीचत राहिले	नवीन महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्या किंवा कसे याबाबतचे विद्यापीठाचे स्वयम्पुष्ट अभिप्राय				
१.		३.	४.	५.	६.		१.	१०.	११.	१२.	१३.	१४.	१५.					
				१.	२.	३.	४.	५.	६.	७.	८.	९.	१०.	११.	१२.	१३.	१४.	१५.

सूचना : संस्थेने रकाना क्र. ४,५ व १५ सोडून इतर माहिती अचूक भरावी. त्यातील चुकांची जबाबदारी संस्थेची राहिल.

मुळ सही (शिकव्याची नाही)
अध्यक्ष
(संस्थेचे नाव व पूर्ण पत्ता)

मुळ सही (शिकव्याची नाही)
सचिव
(संस्थेचे नाव व पूर्ण पत्ता)

परिशिष्ट 'ब'

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची सूची

- १) संस्थेचा नवीन महाविद्यालय मंजूरीसाठीचा विहित नमुन्यात अर्ज
- २) संस्था नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत.
- ३) अर्जासोबत संस्थेच्या घटनेची साक्षांकित प्रत.
- ४) अर्जासोबत संस्थेचा मागील वर्षाच्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत.
- ५) किमान रु. ५,००,०००/- चे फिक्स डिपॉजिटची प्रमाणित प्रत.
- ६) संस्था / महाविद्यालये चालविण्याची अनुभवाची कागदपत्रे.
- ७) परिसरातील विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने महाविद्यालयाची गरज (समर्थन).
- ८) अर्जासोबत चालू वर्षाच्या तपशिलवार अंदाजपत्रकाची प्रत.
- ९) संबंधीत संस्थेचे आर्थिक व्यवहार राष्ट्रीयकृत / शेड्युल बँकेमार्फत केले जात असल्याचे कागदपत्र.
- १०) अर्जासोबत संबंधित संस्थेने संबंधित राष्ट्रीयकृत / शेड्युल बँकेमध्ये ठेवलेला ठेव निधी विद्यापीठाच्या पूर्व परवानगी शिवाय न काढण्याबाबतचे संबंधित राष्ट्रीयकृत बँकेचे व संस्थेचे संयुक्त आश्वासन पत्र.
- ११) शासनाचे कायम विना अनुदानित धोरण लक्षात घेता अर्जासोबत महाविद्यालयाचा नियमानुसार वेतन व वेतनेतर खर्च संस्था करणार असल्याबाबतचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र.

परिशिष्ट 'क'

तपासणी सूची

- १) संस्थेकडे महानगर परिसरात २ एकर व इतर शहरात ५ एकर जागा.
- २) जागा संस्थेच्या नावावर असलेल्या सरकारी दस्तऐवजाची साक्षात्कृत प्रत / भाडेतत्वावर असल्यास नोंदणीकृत करार पत्राची प्रत.
- ३) महाविद्यालयाची मागणी करण्यापूर्वी संस्थेच्या नोंदणीस किमान एक वर्ष पूर्ण झाले असल्याचे कागदपत्र / दस्तावेज.
- ४) प्रस्तावित महाविद्यालयाच्या इमारतीत विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केल्यानुसार सेमिनार रुम, लेक्चर रुम, लायब्ररी, प्रयोगशाळा यासाठी किमान आवश्यक जागा.
- ५) प्रस्तावित महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह, गटार लाईन इत्यादीची सोय.
- ६) महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत निर्धारित आवश्यक सामग्री (किमान १ लाख रुपये प्रत्येक विषयासाठी राखीव)
- ७) ग्रंथालयात पुस्तकांची सुविधा (किमान ५०० पुस्तक)
- ८) प्रस्तावित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना खेळण्याची सोय, कॅन्टीन, हेल्थ केअर सुविधा.
- ९) संबंधीत संस्था प्रस्तावित महाविद्यालयासाठी क्रिडांगण भाड्याने वापरणार असल्यास अर्जासोबत रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत भाडे कराराची साक्षात्कृत प्रत.
- १०) अध्यापकांकरीता व विद्यार्थ्यांनीकरीता स्वतंत्र कॉमन रुम.
- ११) मुला मुलींकरीता परिसरात किमान २० टक्के (क्षमता) राहण्याची सोय असल्याचे पुरावे.
- १२) प्रस्तावित महाविद्यालयाच्या इमारतीतील सेमिनार रुम, लेक्चर रुम, फॅकल्टी रुम, स्टाफ रुम, प्राचार्यांची रुम, कॉमन रुम, होस्टेल रुम, इत्यादी ठिकाणी आवश्यक फर्निचर.
- १३) महाविद्यालयाच्या परिसरात प्राचार्यांचे निवास स्थान / भाडेतत्वावर घेणार असल्याचे कागदपत्र.
- १४) प्रस्तावित महाविद्यालयास प्रथम संलग्नीकरण मिळाल्यापासून ५ वर्षांमध्ये महाविद्यालय ज्या ठिकाणासाठी मंजूर झाले आहे या ठिकाणी स्वतःचे इमारतीमध्ये महाविद्यालय स्थलांतरीत करत असल्याबाबतचे हमीपत्र.
- १५) शासन निर्णय क्रमांक एनजीसी/२००९/(३०१/०९)/मशि-४, दि. २५/९/२००९ अन्वये ज्या संस्थेची यापूर्वीचे महाविद्यालय अस्तित्वात आहेत अशा संस्थेने नवीन महाविद्यालयाची मागणी केल्यास पूर्वीच्या महाविद्यालयाचे नॅक / एनबीए मुल्यांकन अथवा पुनर्मुल्यांकन असणे आवश्यक आहे, किंवा किमान अर्ज केलेला असावा.